



Clean Science and Technology Limited
i n n o v a t i o n a t w o r k



31.01.2025

To,

BSE Limited

Phiroze JeeJeebhoy Towers,
Dalal Street,
Fort,
Mumbai – 400 001
Scrip Code: 543318

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex
Bandra (E),
Mumbai - 400 051
Trading Symbol: CLEAN

Subject: Submission of Newspaper Publication of the Unaudited Financial Results (Stand-alone and Consolidated) for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in Business Standard (English edition) and Loksatta (Marathi edition) on Friday, 31st January, 2025 regarding the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024

You are requested to take the same on record.

Thanking You.

For Clean Science and Technology Limited

Ruchita Vij
Company Secretary

Encl: As above

SURAJ PRODUCTS LIMITED
 CIN: L26842OR1991PLC002885
 Regd. Off: Vill: Barpati, P.O: Kesarnal
 Rajgangpur, Dist. Sundargarh, Odisha-770017

Pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, the 8th day of February, 2025, at the Registered Office of the Company to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2024.

By order of the Board
 Date: 30.01.2025 A.N. Khatus
 Place: Barpati Company Secretary

PUBLIC NOTICE
Schaeffler India Ltd
 Registered Office : 15th Floor, ASTP (Amar Sadanand Tech Park), Baner, Pune, Maharashtra, 411045.

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
 NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Folio No	Name of the shareholder(s)	Number & Face value of securities	Certificate No.	Distinctive No.
00008178	NIRANJANA HARSHAD VASA	250 & 02	173	127601-127850

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate[s].
 Any person who has any claim in respect of the said share certificate[s] should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUFG Intime India Pvt. Ltd, B-102 & 103, Shangrila Complex, First Floor, Opp. HDFC Bank, Nr. Radhakrishna Char Rasta, Akota, Vadodra, Gujarat, 390020 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificate[s].

Name[s] of the Legal Claimant:
 1. PARTH HARSHAD VASA
 2. YOJAK HARSHAD VASA

Place:
 Dated: 31.01.2025

RECOVERY OFFICER
The Sarvodaya Co-op. Bank Ltd., Mumbai
 Shop No. 1 & 2, Crosswind CHS Ltd., B-Wing, J. M. Road, Bhandup (W), Mumbai 400078. Tel. No. 9930137578

E-AUCTION SALE NOTICE UNDER MCS ACT, 1960 & RULE 107 OF MCS RULES 1961 FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale notice for sale of immovable property under Maharashtra Co-operative Societies Act, 1960, Rule 107 of MCS Rules 1961. Notice is given to the public in general and in particular to the Borrower(s), Mortgagor(s), Guarantor(s), and security providers named below ("Obligors") that the below described immovable property mortgaged/charged to the Bank which is taken in physical possession by Recovery Officer, will be sold "as is where, as is what is and whatever there is basis & without recourse" for recovery of below mentioned amount due to the secure creditor from the obligors against the below given upset price and the EMD. The sale of below mentioned immovable property shall be conducted by way of E-Auction through Website i.e. <https://sarfasesi.auctiontigr.net>

Name of the Account, Borrower & Guarantors	Description of the property
Borrower - Mr. Chantole Madanlal Puransingh Co-borrower - Mr. Chantole Manish Madanlal Guarantor: 1. Mr. Nishad Radhesham Rajaram 2. Mr. Dhembare Shradh Vyankatrao	Flat No. 4, Ground Floor, Sai Akash Co-op. Housing Society, Behind Centre Point Hotel, Near J. K. Petrol Pump, Purna Village, Bhiwandi Road, Tal. Bhiwandi, Dist. Thane (Area: 345 sq. ft.)

Amount O/s as on 31.12.2024 : Rs. 9,09,315/- **Upset Price :** Rs. 10,09,890/-

Terms & Conditions:
 1. The Bid forms containing terms and conditions of auction are available at Head Office of the Bank on payment of Rs. 500/- each plus GST.
 2. Above mentioned property will be made available for inspection on 07.02.2025 in between at 01.00 P.M to 4.00 P.M.
 3. The intending bidders should send their bids in sealed envelopes along with the interest free Earnest Money Deposit of Rs. 10,000/- for above office by way of DD/PO in favour of The Sarvodaya Co-op. Bank Ltd. Mumbai payable at Mumbai on or before 13.02.2025 at 4.00 P.M.
 4. Before submitting the Bids, Bidders should satisfy themselves from the Recovery Officers about the rights, title, interest & dues payable by them in respect of the secured assets in question and later on no objection of any kind shall be entertained in this regard.
 5. Intending bidders may avail training for online bidding from M/s. Mis e-Procurement Technologies Limited-Auction Tiger, B-704, Wall Street - II, Opp. Orient Club, Nr. Gujarat College, Ellis Bridge, Ahmedabad - 380006, Gujarat (India), Mr. Praveenkumar Thevar M-9722778828, D-079-68136891, M-926562818/926562821 D-079-68136842/68378875, Praveen.thevar@auctiontigr.net OR Support@auctiontigr.net.
 6. This publication is also Statutory Notice of 15 days to the borrowers/owners/guarantors of the above property.
 7. The EMD amount of unsuccessful bidder will be returned on closure of the E-Auction shall not carry any interest.
 8. It shall be responsibility of the successful bidder to pay 1% TDS of the sale amount under Section 194(A) of the Income Tax Act & shall submit the proof there of to Recovery Officer.
 9. The Recovery Officer reserves his right to accept or reject any or all offers, and also postpone / cancel the auction without assigning any reason and also to modify the terms and conditions of the Auction Sale without prior notice.
 10. E-Auction will be held on 15.02.2025 from 1.00 P.M. to 2.00 P.M.

SPECIAL INSTRUCTION & CAUTION
 Bidding in the last minutes/seconds should be avoided by the bidders in their own interest. Neither The Sarvodaya Co-op. Bank Ltd. Mumbai nor the service provider will be responsible for any lapses/failure (internet failure, power failure etc.) on the part of the vendor in such cases. In order to ward off such contingent situation, the bidders are requested to make all the necessary arrangements/alternatives such as bank-up power supply and whatever else required so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully.

Date: 31/01/2025 Sd/-
 Place: Mumbai (Mr. Shehar Rajendra) Recovery Officer
 U/S-156, MCS Act, 1960 & Rule 107 of MCS Rule, 1961
 Attached to The Sarvodaya Co-op. Bank Ltd., Mumbai

कार्यपालक अभियंता का कार्यालय
ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, गोड्डा।
अति अल्पकालीन ई-पुननिविदा आमंत्रण सूचना (चतुर्थ कॉल)
ई-निविदा संख्या:- 01/2024-25/R4/RWD/EE/GODDA दिनांक: 29-01-2025

कार्य का विवरण: मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना अंतर्गत कार्यपालक अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, गोड्डा द्वारा निम्न विवरण के अनुसार e-procurement पद्धति से निविदा आमंत्रित की जाती है।

क्रम सं०	आइडेंटिफिकेशन संख्या / पैकेज संख्या	प्रखंड	कार्य का नाम	प्राक्कलित राशि (लाख में)	कार्य समाप्ति की तिथि / अवधि
1	RWD/GODDA/13/STPKG/12/2023-24	पथरगामा	माछीटॉड से करतुरिया तक पथ का सुदृढीकरण कार्य (लॉ-5.393 कि०मी०)	अंक में	अह्रर में
2		पथरगामा	आर०ड०ओ पथ बाराबोच से जोगिया तक पथ का सुदृढीकरण कार्य (लॉ-3.590 कि०मी०)		
3		पथरगामा	आर०ड०ओ पथ बाराबोच से परसपानी तक पथ का सुदृढीकरण कार्य (लॉ-2.700 कि०मी०)	नौ करोड़	निम्नान्वे
4		पथरगामा	आर०ड०ओ पथ इसरिया से बोहा तक पथ का सुदृढीकरण कार्य (लॉ-3.140 कि०मी०)	999.784	लाख अठहत्तर हजार बार सौ रूपये मात्र
5		बस्तंतराय	मनसा विधानपुर से शाहपुर तक पथ का सुदृढीकरण कार्य (लॉ-3.480 कि०मी०)		15(पन्द्रह) माह
6		गोड्डा	बहुरिया पक्का पथ से गंगदा फरिया तक पथ का सुदृढीकरण कार्य (लॉ-1.600 कि०मी०)		

1. वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि:- 01.02.2025
 2. ई-निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय:- 10.02.2025 अपराह्न 05.00 बजे तक।
 3. निविदा खोलने की तिथि एवं समय:- 11.02.2025 अपराह्न 05.00 बजे।
 4. निविदा आमंत्रित करने वाले प्रदाधिकारी का नाम एवं पता:- कार्यपालक अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, गोड्डा।
 5. ई-निविदा प्रकोड का नोबार्ड नं०- 9973573276
 6. परिमाण विषय की राशि घट-बढ़ सकती है तदनुसार अग्रघन की राशि देय होगी।
 7. निविदा शुल्क एवं अग्रघन की राशि केवल Online Mode द्वारा स्वीकार्य होगी।
 8. निविदा शुल्क एवं अग्रघन की राशि का ई-शुल्क भुगतान जिस खाता से किया जायेगा, उसी खाते में अग्रघन की राशि वापस होगी। अगर खाता को बंद कर दिया जाता है तो उसकी सारी जवाबदेही आपकी होगी।
 विस्तृत जानकारी के लिए वेबसाइट jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है।

कार्यपालक अभियंता
 ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, गोड्डा।
 PR 345438 Rural Work Department(24-25)D

HEUBACH
 brighter colors - brighter life

Heubach Colorants India Limited
 (formerly Clariant Chemicals (India) Limited)
Corporate Identity Number: L24110MH1956PLC010806
Registered Office : Rupa Renaissance, B Wing, 25th Floor, D-33, MIDC Road, TTC Industrial Area, Juinagar, Navi Mumbai - 400705, India.
Website: www.heubach.com **Email:** investor.relations_india@heubach.com

EXTRACT OF STANDALONE RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED December 31, 2024
 (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	3 Months Ended	3 Months Ended	9 months Ended	Year Ended
		31-12-2024	31-12-2023	31-12-2024	31-03-2024
1	Total Income from Operations	21,704	17,710	61,409	79,942
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,324	867	5,535	5,600
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,324	867	5,535	5,600
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,722	639	4,079	4,114
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,707	660	3,956	4,002
6	Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	2,308	2,308	2,308	2,308
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				44,936
8	Earnings per share (of ₹ 10 each) Basic & Diluted (for continuing and discontinuing operations)	7.46	2.77	17.67	17.82

Notes:
 1) The above is an extract of the detailed format of unaudited financial result for the quarter ended December 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly unaudited financial result is available on the Stock Exchange Websites viz. (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.heubach.com).
 2) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on January 29, 2025.
 The full format of the results are available on the website of the stock exchanges and the Company on below URLs: BSE Ltd.- <https://www.bseindia.com/xml-data/corpfilling/AttachLive/b3917144-25d8-4ca0-a7ea-c5dd71c6f11b.pdf> NSE - https://nsearchives.nseindia.com/corporate/SEUPLD_29012025144021.pdf Company Website - <https://admin.heubach.com/wp-content/uploads/2025/01/SEUPLD.pdf>

For Heubach Colorants India Limited
 Sambit Roy
 Managing Director
 DIN-08291664

Place : Navi Mumbai
 Date : January 29, 2025
www.heubach.com

DE NORA INDIA LIMITED
 (CIN - L31200GA1993PLC001335)
 Registered Office: Plot Nos. 184, 185 & 189, Kundaim Industrial Estate, Kundaim, Goa - 403115
 Tel. No.: 0832 6731100, Email : info.dni@denora.com; Website: india.denora.com

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter & Nine months ended December 31, 2024
 (Rs. in Lakhs except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended
		Dec 31, 2024 (Unaudited)	Sep 30, 2024 (Unaudited)	Dec 31, 2023 (Unaudited)	Dec 31, 2024 (Unaudited)	Dec 31, 2023 (Unaudited)	Mar 31, 2024 (Audited)
1	Total income from operations	1,906.09	1,978.09	3,058.80	5,294.27	6,111.46	7,899.95
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,032.47)	444.38	838.47	(200.04)	1761.46	2,522.47
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,032.47)	444.38	838.47	(200.04)	1761.46	2,522.47
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(781.08)	328.12	647.78	(164.78)	1,334.94	1,900.74
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)]	(782.49)	324.65	649.32	(169.23)	1340.62	1,907.48
6	Equity Share Capital	530.86	530.86	530.86	530.86	530.86	530.86
7	Other equity as shown in Audited Balance Sheet	-	-	-	-	-	11,438.05
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) : Basic & Diluted (not annualised except for the year ended figure)	(14.71)	6.18	12.20	(3.10)	25.15	35.80

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and Board of Directors in their meeting held on January 30, 2025. The full format of the Quarterly Results are available on the websites of the Stock Exchange website (www.nseindia.com & www.bseindia.com) and the Company's website (india.denora.com). The same can be accessed through QR code given below.

For DE NORA INDIA LIMITED
 Sd/-
 Vinay Chopra
 Managing Director
 DIN: 06543610

Place : Kundaim, Goa
 Date : January 30, 2025

PUBLIC NOTICE
 NOTICE is hereby given that my client SMT. VIJAYA DHAKOJI TAWADE is Owner of Room No. 1, Charkop (I) Vikas C.H.S.Ltd., Plot No. 217, Sector No. 2, Charkop, Kandivali (W), Mumbai-400067, admeasuring area 30 sq. mtrs.
 My client further state that, her husband MR. DHAKOJI SHANKAR TAWADE died inestate on 05.04.1996, who was the original MHADA Allottee.
 My client states that, she had executed Registered Gift deed in favour of her daughter SMT. MADHAVI M. ANGANE (Nee SUREKHA DHAKOJI TAWADE) having Document No. BRL5-10934-2024, dated 12.06.2024 without taken into consideration the shares of other legal heir i.e. of MR. SURENDRADHAKOJI TAWADE and after realizing the mistake which was occurred my client duly canceled the said deed vide Deed of Cancellation and also registered under Registration No. BRL7-478-2025, dated 08.01.2025.
 As per the advise given by Registration Authorities and legal expert opinions, my client and her legal heirs later have executed Release Deed dated 17.01.2025, made between (1) SMT. MADHAVI M. ANGANE (Nee SUREKHA DHAKOJI TAWADE) (2) MR. SURENDRADHAKOJI TAWADE) therein called and referred to as "THE RELEASORS" of the One Part; AND SMT. VIJAYA DHAKOJI TAWADE, therein called and referred to as "THE RELEASEE" of the Other Part, with respect to Room No. 1, Charkop (I) Vikas C.H.S.Ltd., Plot No.217, Sector No.2, Charkop, Kandivali (W), Mumbai-400067, admeasuring area 30 sq. mtrs.
 My client state that, now she is willing to sell the said Room premises and if any person's and/or any financial institutions have any objection, he/she shall submit their objection, claim within 15 days of Publication of this Notice along with the documentary evidence, in the below mentioned Advocate's address, after the expiry of 15 days No Claim shall be entertained.
 Date: 31.01.2025 Sd/-
 Place : Mumbai ADV. SHARMILA PAWAR (Mah.1171/2011 Advocate High Court) Mahi Bungalow, Plot No.22/212, Sector-V, Charkop, Kandivali (W), Mumbai-400067. Mobile No.9930923876

ELCID INVESTMENTS LIMITED
 CIN: L65990MH1981PLC025770
 Regd. Office:414,Shah Nahar (Worli) Industrial Estate, B-Wing, Dr. E. Moses Rd, Worli, Mumbai - 400 018. Tel. No.: 022-6662 5602, 6662 5604; Fax: 022-6662 5605
 E-mail: vakigroup@gmail.com website: www.elcidinvestments.com

EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER 2024
 (Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended 31.12.2024	Quarter Ended 31.12.2023	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 31.12.2024	Quarter Ended 31.12.2023	Year Ended 31.03.2024
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	79.25	3,866.42	15,102.66	(525.83)	5,955.48	23,363.46
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items#)	48.30	3,817.90	14,919.91	(603.35)	5,921.96	23,158.74
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	48.30	3,817.90	14,919.91	(603.35)	5,921.96	23,158.74
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	(96.10)	2,978.46	11,322.87	(688.53)	4,622.12	17,573.54
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other comprehensive Income (after tax)]	(2,77,964.85)	66,981.47	33,226.96	(3,99,280.29)	96,434.27	49,282.97
6	Equity Share Capital	20.00	20.00	20.00	20.00	20.00	20.00
7	Basic and Diluted Earnings Per Share of Rs.10/- each (not annualised)-	(48.05)	1,489.23	5,661.44	(344.26)	2,311.06	8,786.77

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of the statement of Standalone and consolidated Financial results filed with the stock exchange under regulation 33 of SEBI (Listing & other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the statement of Standalone and consolidated financial results are available on www.bseindia.com & www.elcidinvestments.com

By Order of the Board of Directors
 For ELCID INVESTMENTS LIMITED
 Sd/-
VARUN VAKIL
 CHAIRMAN & DIRECTOR
 DIN: 01880759

Place: Mumbai.
 Date: 30th January, 2025.

Clean Science
CLEAN SCIENCE AND TECHNOLOGY LIMITED
 Regd Office: Office No. 603 & 604, 6th Floor, Tower No.15, Cybercity, Magarpatta City, Hadapsar, Pune, Maharashtra - 411013
 Website: www.cleanscience.co.in, Email Id: compliance@cleanscience.co.in, Tel: +91 20 41264761
 Corporate Identification Number: L24114PN2003PLC018532

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024
 ₹ in million (except per share data)

Sr No	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
		31-12-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31.03.2024	31-12-2024	31-12-2023	31-12-2023	31.03.2024	
1	Total Income from Operations	2,315.57	1,947.31	6,769.30	5,639.60	7,894.39	2,408.16	1,947.31	7,029.61	5,639.60	7,914.85
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	955.03	827.25	2,854.70	2,303.88	3,309.81	852.55	830.31	2,571.50	2,311.99	3,265.00
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	955.03	827.25	2,854.70	2,303.88	3,309.81	852.55	830.31	2,571.50	2,311.99	3,265.00
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	741.09	624.15	2,136.94	1,728.78	2,476.88	656.43	626.25	1,903.13	1,737.52	2,440.26
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	740.93	624.49	2,136.45	1,729.82	2,476.31	656.21	626.59	1,902.47	1,738.56	2,439.51
6	Paid-up equity capital [Face value of ₹1/- per share]	106.26	106.25	106.26	106.25	106.25	106.26	106.25	106.26	106.25	106.25
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year					12,050.13					11,925.40
8	Earnings per equity share (nominal value of ₹1/- per share)*	6.97	5.87	20.11	16.27	23.31	6.18	5.89	17.91	16.35	22.97
	Basic	6.97	5.87	20.11	16.27	23.31	6.18	5.89	17.91	16.35	22.97
	Diluted	6.97	5.87	20.11	16.27	23.31	6.18	5.89	17.91	16.35	22.96

*EPS are not annualised for the interim periods

Notes:
 1 The Statement has been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time and the provisions of the Companies Act, 2013 and other accounting principles.
 2 The Board of Directors in their meeting held on January 30, 2025, declared an Interim dividend of ₹2/- per equity share for the period ended December 31, 2024. The record date for the same is February 07, 2025. In accordance with Ind AS -10 'Event after reporting date' as notified by the Ministry of Corporate Affairs through Amendment to Companies (Accounting Standards) Amendment Rules, 2016 dated March 30, 2016, the Company has not accounted for interim dividend as a liability as at December 31, 2024.
 3 The above results have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company in terms of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on January 30, 2025.
 4 During the Nine months ended December 31, 2024, 14,250 equity shares of ₹ 1/- each fully paid-up, were allotted upon exercise of the vested stock options pursuant to the Company's Employee Stock Option Scheme, 2021 (ESOP 2021).
 5 The Standalone and Consolidated results of the Company are available on the Company's website, www.cleanscience.co.in and also on the website of the BSE Limited, www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com, where the shares of the Company are listed and also can be accessed by scanning the Quick Response code available below.

For and on behalf of the Board of Directors
 Sd/-
Ashok R. Boob
 Managing Director
 DIN 0410740

Place: Pune
 Date: 30th January, 2025

